SARASWATI COMMERCIAL (INDIA) LTD.

Regd.Off.:209-210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman Point, Mumbai-400021.

Tel:40198600 Fax:40198650 E-mail:saraswati.investor@gcvl.in,
Web:www.saraswaticommercial.com CIN:L51909MH1983PLC166605

Date: 31st August, 2023

To,
Corporate Relationship Department, **BSE Limited**P.J Towers, 1st Floor,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Ref: BSE- Scrip code: 512020

Dear Sir/Madam,

Sub: Copies of Newspaper Advertisement for the 40th Annual General Meeting to be held on Wednesday, 27th September, 2023 at 2.30 P.M.

Pursuant to to Regulation 30 and 47 read with Schedule III Part A of the SEBI (LODR), 2015, MCA Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021, May 5, 2022 and December 28, 2022, and Circulars SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) enclosed herewith please find copies of newspaper advertisements published on Thursday, 31st August, 2023 in Financial Express (National Daily) and Mumbai Lakshdeep (Mumbai Edition), giving notice of the 40th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Wednesday, 27th September, 2023 at 2.30 P.M. (IST) through Video Conference/ Other Audio Visual Means.

Kindly take the same on your records and oblige.

Thanking You,

Yours faithfully,

For Saraswati Commercial (India) Limited

Avani Sanghavi Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a.

FINANCIAL EXPRESS

ACI INFOCOM LTD

Shop 109,1st Floor, Dimple Arcade Premises CHS Ltd Asha Nagar, Thakur Complex, Kandivali East, Mumbai - 400101

CIN: L72200MH1982PLC175476 NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR 41ST ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting of the Shareholders of ACI Infocom Limited will be held on Friday 29th September, 2023 at 2.30 P.M. at Registered Office at Shop 109,1st Floor, Dimple Arcade Premises CHS Ltd Asha Nagar, Thakur Complex, Kandivali East, Mumbai - 400101 to transact business as set out in the notice of AGM which is being circulated for convening this AGM. The Company has sent notice of AGM on 30th August 2023, to the Members whose e-mail address are registered with the Company/Depositories unless any member has requested for a hard copy of the same. Hard copies of the Annual Report are being sent by the permitted mode to those Members who have not registered their e-mail addresses. The Annual Report for the financial year 2022-2023 is available and can be downloaded from the Company's website www.acirealty.co.in and the website of National Securities Depository Limited (NSDL) www.evoting.nsdl.com

In Compliance with provisions of Section 108 of the Companies Act 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended) the Members are provided with facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system (e-voting) provided by NSDL. The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on, 22nd September 2023 ("cut-off date").

The remote e-voting period commences at 9.00 a.m. on Tuesday 26th September 2023 and shall close at 5.00 p.m. on Thursday 28^{tt} September 2023. During this period, Members may cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Those members who shall be present in the AGM and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and otherwise are not barred from doing so shall be eligible to vote through Polling during the AGM.

The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM but shall not be entitled to cast their votes again.

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent by the Company and holds shares as of the cutoff date may obtain the Login ID and password by sending request to evoting@nsdl.co.in However, if he/she is already registered with NSDL for remote evoting then he/she can use his/her existing User ID and password for casting their Votes.

For details relating to remote e-voting please refer to the Notice of AGM, In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in.

The details of the AGM are available on the website of the Company at www.acirealty.co.in, NSDL at www.evoting.nsdl.com, BSE Limited at www.bseindia.com.

Date: 30/08/2023 Place: Mumbai

For Aci Infocom Limited **Kushal Chand Jain** DIN: 03545081 **Managing Director**



GODAVARI BIOREFINERIES LIMITED CIN: U67120MH1956PLC009707

Regd. Off.: Somaiya Bhavan, 45/47, M G Road, Fort, Mumbai - 400001 Website: www.godavaribiorefineries.com, Email: investors@somaiya.com, Tel.: 022-61702100

NOTICE OF 68 "" ANNUAL GENERAL MEETING (AGM) THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), REMOTE E-VOTING INFORMATION **Notice** is hereby given that the Sixty Seventh (68") Annual General Meeting of the

Shareholders of Godavari Biorefineries Limited ("the Company") will be held on

Monday, 18th September, 2023 at 11: 30 a.m (IST) via two-way Video Conferencing ('VC') facility / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the businesses as se out in the Notice dated 29th June, 2023 convening the Annual General Meeting without the physical presence of the Members at a common venue. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated 8th Apri 2020, 13th April 2020, 5th May 2020, 28th September 2020, 31st December 2020, 13th January 2021 14th December, 2021, 5th May, 2022 and 28th December, 2022 (collectively referred to as 'MCA Circulars'), the Company had the Notice of the 68° AGM along with the weblink for Annual report for FY 2022-23 through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent, Link Intime India Private Limited of Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGN has been dispensed with vide MCA Circulars. The Notice of AGM and Annual Repor 2022-23 is available on the website of the Company i.e. www.godavaribiorefineries.com and on the website of the National Securities Depository Limited ('NSDL') a https://www.evoting.nsdl.com/.

Remote e-Voting: In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended from time to time and Secretarial Standards - 2 issued by the Institute of Company Secretaries of India on General Meetings the Company is pleased to provide to its Members the facility of remote e-Voting and e-voting during the AGM in respect of the businesses to be transacted at the AGM. The Compan has appointed NSDL for facilitating voting through remote e-Voting, e-voting during the AGM and participation at the AGM thorugh VC/OAVM. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following

 The remote e-Voting facility would be available during the following period Commencement of remote e-Voting From 9.00 a.m. (IST) on Friday, 15th September, 2023 End of remote e-Voting Upto 5.00 p.m. (IST) on Sunday, 17th **September, 2023.** The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond

The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paidup equity share capital of the Company as on Monday. 11th September, 2023 ('Cut-Off Date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall b entitled to avail the facility of remote e-Voting / e-voting during the AGM;

Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of Notice of AGM electronically but on or before the cut-off date i.e. Monday, 11th September, 2023 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However if a persor is already registered with NSDL for e-voting then user ID and password can be used for casting your vote.

Members who have cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again

Registration of e-mail addresses: Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, before 5:00 p.m (IST) on Monday, 11th September, 2023, for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and the Annual Report 2022-23 electronically and to receive login-id and password for remote e-Voting:

shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (selattested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to rnt.helpdesk@linkintime.co.in.

. In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digi DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy or Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card) AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to respective Depository Participant or by email to rnt.helpdesk@linkintime.co.in.

f you have any gueries, issues or grievances regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at the download section of www.evoting.nsdl.com or call at toll free no.: 022-48867000 and 022-24997000

For Godavari Biorefineries Limited

Samir S. Somaiya **Chairman & Managing Director** DIN - 00295458

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner

MADHUR NOURISHMENT PRODUCTS LLP- IN LIQUIDATION LLPIN: AAF- 6086

Regd. Add: C-713 BSEL Tech Park, Plot No.39/5 & 39/5A, Sector 30A, Opp. Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai, Mumbai City, Maharashtra 400703.

E-AUCTION NOTICE Sale of Corporate Debtor as a Going Concern under

the Insolvency and Bankruptcy Code, 2016 Date and Time of E-Auction: 03rd October 2023 at 11:00 AM to 02:00 PM (With the unlimited extension of 10 minutes each)

Sale of Corporate Debtor as going concern by the liquidator appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench vide order dated 01" March 2023 in I.A. 2663 OF 2021 IN C.P.(IB) No. 236 of 2020. The sale will be done by the undersigned through the E-auction platform https://eauctions.co.in (Linkstar Infosys Private Limited)

Earnest Money Incremental **Details of Assets** Block Reserve Price Deposit Value of Sale Sale of Madhur Nourishment | Sale 1 ₹ 4,03,07,840.00 ₹ 40,00,000.00 ₹ 2,00,000.00 Products LLP as going concern as per Regulation 32 (e) of Going IBBI Liquidation Process) Concern Regulations 2016 along with all assets including Land & Building, Plant & Machinery and Securities & Financial Assets.

Last date of submission of 15" September 2023 before 05:00 P.M. in the manner mentioned in detail E-auction Process Document Eligibility Documents 18" September 2023 before 05:00 P.M. Declaration of Eligibility Bidder Inspection of Assets of Corporate Debtor | From 19" September 2023 to 25" September 2023.

Last Date for submission of Earnest Money Deposit 28th September 2023 Date and time of E-Auction for qualified bidders 03" October 2023 at 11:00 AM to 02:00 PM Terms & Conditions of the sale is as under:

E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS BASIS" AND "NO RECOURSE BASIS" as such sale is without any kind of warranties and indemnities through approved service provider Linkstar Infosys Private Limited Contact person on behalf of E-Auction Agency (Linkstar): Contact person: Mr. Dixit Prajapati Email idadmin@eauctions.co.in, Mobile No.: +91 9870099713 Documents shall be submitted to Liquidator through email and hard copy in the format prescribed

in the detailed E-auction Process Document on or before 15th September 2023 before 05:00 P.M. The bid form along with detailed terms & conditions of the complete E-auction process can be downloaded from the website https://eauctions.co.in. It is clarified that this invitation purports to invite prospective bidders and does not create any kind of

binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale. The Liquidator reserves the right to cancel or modify the process and/or not to accept and/or disqualify any interested party / potential investor/bidder without assigning any reason and without any liability. All the terms and conditions are to be mandatorily referred from the detailed E-Auction Process

Document, prior to submission of EMD and participation in the process. The Liquidator can be

contacted at lig.madhurnourishment@gmail.com

GIC Re

CA Prashant Jain Date: 31.08.2023 Liquidator - Madhur Nourishment Products LLP IBBI Reg. No: IBBI/IPA-001/IP-P01368/2018-2019/12131 Place: Navi Mumbai Email ID: ipprashantjain@gmail.com; liq.madhumourishment@gmail.com Correspondence Address: SSARVI Resolution Services LLP, B-610, BSEL Tech Park, Sec. 30 A, Vashi, Navi Mumbai- 400 705 Contact No: +91 9082607703 (Call on WhatsApp)

General Insurance Corporation of India (Government of India Company)

'Regd. Office: 'Suraksha', 170, J. Tata Road, Churchgate, Mumbai-400020. Tel: +91-22-2286 7000; Fax: +91-22-2288 4010 Website: www.gicre.in; E-mail: investors.gic@gicre.in CIN: L67200MH1972GOI016133: IRDAI REG. NO.: 112

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF 51ST ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 51st Annual General Meeting (51* AGM) of the members of General Insurance Corporation of India will be held on Tuesday, the 26th September 2023 at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact business, as set out in the Notice of the 51st AGM being sent through email

In compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules notified thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, read with all applicable circulars issued by, the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), the 51st AGM of the Corporation will be held through VC/OAVM and members can participate through VC/OAVM.

The Notice of the 51st AGM alongwith the Annual Report for the financial year 2022-23 is being sent only by electronic mode to those members whose email addresses are registered with the Depositories/Corporation/ Registrar & Transfer Agent (RTA) in accordance with the Circulars issued by MCA and SEBI. Members may note that the notice of AGM and Annual Report for the financial year 2022-23 will also be available on the Corporation's website www.gicre.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The Physical copy of the Annual Report shall be sent to the Members only upon receipt of specific request. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining of the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

to all its members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Corporation is providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). The Corporation has engaged the services of National Securities Depository Limited ('NSDL') for facilitating participation by the Members at the AGM through VC/OAVM including remote e-voting. Detailed procedure for 'remote e-voting'/ 'e-voting' is provided in the Notice of the AGM. Members who have not yet registered their email addresses are requested

The Corporation is providing remote e-voting facility ('remote e-voting')

to register the same with their Depository Participants (DPs) in case the shares are held by them in electronic form and with M/s KFin Technologies Limited in case the shares are held by them in physical form. Members are requested to update their Permanent Account Number (PAN), KYC details and nomination with their DPs in case the shares

are held by them in electronic form and with M/s KFin Technologies Limited in case the shares are held by them in physical form by sending dully filled in Form ISR-1, ISR-2, ISR-3 and SH-13 available on the website of the Corporation at www.gicre.in.

For General Insurance Corporation of India

Place : Mumbai Dated: 30.08.2023

(Satheesh Kumar) Company Secretary

ABANS° ABANS HOLDINGS LIMITED

(Formerly known as Abans Holdings Private Limited) Registered Office: "36, 37, 38A, Floor 3, Nariman Bhavan, Backbay Reclamation, Nariman Point, Mumbai – 400 021 Phone No.: +91-022-61790000 Website: www.abansholdings.com: Email Id: compliance@abansholdings.com **CIN:** U74900MH2009PLC231660

NOTICE OF 14th ANNUAL GENERAL MEETING AND RECORD DATE OF THE COMPANY

NOTICE is hereby given that the 14th Annual General Meeting ("AGM / Meeting") of the members of M/s. Abans Holdings Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, 29th September, 2023 at 11:00 A.M. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated 5th May, 2020 read with circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 13th January, 2021 8th December, 2021, 14th December, 2021, 5th May, 2022 & 28th December, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India (SEBI) vide its circular dated 12th May, 2020, 15th January, 2021, 13th May, 2022 & 5th January, 2023 (collectively referred to as "SEBI Circular"), permitted the holding of AGM through VC / OAVM without physical presence of the Members at the common venue. In compliance with the Companies Act, 2013 ("Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), MCA Circulars and SEBI Circular, the AGM of the Members of the Company will be held through VC / OAVM.

Year 2022-23 will be sent only by electronic means to those Members whose email addresses are registered with the Company / Depositories. The said Notice and the Annual Report will also be available on the Company's website i.e. www.abansholdings.com and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www. bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www. nseindia.com respectively. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of the AGM. Members attending the AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting")

The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial

as well as e-voting system during the AGM ("e-voting") to all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of the AGM. The detailed procedure for remote e-voting / e-voting and login details for e-voting will be provided in the Notice of the AGM. Members holding shares in physical mode or who have not registered

their email address with the Company /Depository are requested to register the same with the Company or RTA by sending email at compliance@abansholdings.com and support@purvashare.com respectively. Members may also directly register their e-mail address and mobile number through their deposirtory participants. For Abans Holdings Limited

(Formerly known as Abans Holdings Private Limited) Place: Mumbai **Date: August 30, 2023**

Abhishek Bansal Place: Ahmedabad (Managing Director) Date: 30.08.2023

SARASWATI COMMERCIAL (INDIA) LIMITED CIN: L51909MH1983PLC166605

Regd.Office: 209/210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman Point, Mumbai-400 021

Telephone: 022-40198600, Fax: 40198650, Email id: saraswati.investor@gcvl.in

NOTICE OF THE FORTIETH (40TH) ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Fortieth (40") Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Wednesday, 27° day of September, 2023 at 2.30 P.M. via Video Conference / Other Audio Visual Means in compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with to General circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 20/2021, 21/2021, 3/2022 and 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021 May 5, 2022 and December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HQ/CFD/ CMD2/CIRP/ P/2022/62 dated May 13, 2022 & Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the business as set out in the notice convening the AGM ("Notice"). The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23

will be sent only by electronic mode to members whose email addresses are registered with the Company/Depositories Participants ("DP's")/ Registrar and Transfer Agent viz. TSR Consultants Private Limited ("RTA"), in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Regulations. In case members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent, TSR Consultants Private Limited at C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai- 400 083. Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed

from 20th September, 2023 to 27th September, 2023 (both days inclusive). The Notice and the Annual Report will also be available on the website of the company at www.saraswaticommercial.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com. Members can attend and participate in the AGM only through VC/OAVM. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. In case of any queries write an email at evoting@nsdl.co.in or contact NSDL team -Ms. Rimpa Bag at Tel no.: 022 48867000 and 022 24997000 who will also address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write to the Company Secretary at saraswati.investor@gcvl.in or the registered

The procedure and instructions for joining AGM through VC/OAVM and detailed procedure and instructions for casting votes through remote e-voting or e-voting during the AGM for all Members (including the Members holding shares in physical form/ whose email addresses are not registered with the DPs/Company/RTA) are

Kindly note that pursuant to SEBI Circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/ CIR/2023/37 dated March 16, 2023, It has been made mandatory for shareholders holding shares of the Company in physical form, to furnish PAN, KYC details and Nomination details to the ("Company")/ ("RTA") and if the above details are not furnished by October 01, 2023, the concerned shares shall be frozen by the RTA. Members are also requested to furnish/update valid PAN to the RTA. In this connection, the following forms as notified by SEBI, can be downloaded from the Company's

website at https://www.saraswaticommercial.com/investor-services.asp Form ISR-1 (Request for registering PAN, KYC details or changes / updation

2. Form ISR-2(Confirmation of Signature of shareholders by their banker);

3. Form SH-13 (Nomination form)

For Saraswati Commercial (India) Limited Place: Mumbai Company Secretary

Date : 30" August, 2023

INTERACTIVE FINANCIAL SERVICES LIMITED CIN: L65910GJ1994PLC023393

Read. Office: 612. 6th Floor. Shree Balaii Heights. Kokilaben Vvas Marg. Ellisbridge, Ahmedabad-380009, Gujarat, India Tel No.: (079) 46019796; Email: info@ifinservices.in; Website: www.ifinservices.i

NOTICE OF TWENTY-NINETH ANNUAL GENERAL MEETING,

BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 29th Annual General Meeting (AGM) of the

Members of the Company "Interactive Financial Services Limited" ("Company") (CIN: L65910GJ1994PLC023393) is scheduled to be held on Wednesday, 27^t day of September, 2023 at 12:30 PM IST through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM), to transact the businesses as set out in the Notice of AGM pursuant to the MCA General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 read with SEBI Circular Nos. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023. Notice of AGM and Annual Report for FY 2022-2023 is dispatched to all the

eligible members whose e-mail address are registered with the Depository Participants (DPs) / Company / Registrar & Transfer Agent of Company through electronic mode only and the physical copy of the AGM Notice and Annual Report will not be sent separately to any shareholder. The same is also available on the website of the Company at www.ifinservices.in. The businesses as mentioned in the Notice of AGM may be transacted through

e-voting facility to enable the eligible members to cast their votes electronically and accordingly company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility and e-voting facility during the AGM to the eligible members of the company. The Notice of AGM is published on the website of NDSL's at www.evoting.nsdl.com and on Company's website at www.ifinservices.in. The members can participant in the Annual General Meeting ONLY through

VC/OAVM facility. The details of which is provided by the company in the Notice of the Meeting. Accordingly, no provision had been made to enable the shareholders to attend and participate in the 29th AGM of the company in person Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013. Pursuant to Section 91 of Companies Act, 2013 read with rules made there

under and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Thursday, 21st day of September 2023 to Wednesday, the 27th day of September, 2023 (both days inclusive) for the purpose of 29th AGM. The details required under Section 108 of the Companies Act. 2013 read with

Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014. Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard issued by ICSI, are mentioned

- 1. The Ordinary and Special Businesses as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means only, which is detailed in the
- 2. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means i Wednesday, 20th day of September, 2023;
- The remote e-voting of the Company shall commence on Saturday, 23' September, 2023 from 09.00 AM IST and end on Tuesday, 26th September. 2023 at 05.00 PM IST. The remote e-voting shall not be allowed beyond the aforesaid date and time. Once the votes are cast by the members the same cannot be changed by them; 4. A person, whose name is recorded in the register of members or in the
- register of beneficial owners maintained by the Depositories as on the cutoff date i.e. Wednesday, 20th day of September, 2023, shall only be entitled to avail facility of remote e-voting or e-voting at the AGM; 5. A person, who acquires the shares and becomes a shareholder of the
- company after the dispatch of the Annual Report and holds shares as on the cut-off date i.e. Wednesday, 20th day of September, 2023, may follow the procedure for obtaining User ID and Password as provided in the Notice of the Meeting which is available on the website of the company and on NSDL website. If the Shareholder is already registered with NSDL for e-voting then he/she can use his/her existing user ID and Password for casting the vote through remote e-voting;
- 6. The members who have cast their vote through remote E-Voting prior to the AGM may also attend the AGM through VC and OAVM but shall not be entitled to cast their vote again; 7. The Company has appointed Ms. Insiya Nalawala, Practicing Company
- Secretary, as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner; Members are requested to note that pursuant to the MCA and SEBI circulars, the

company will not be sending physical copies of AGM Notice and Annual Report to the members of the company. In case of any queries or issues regarding E-Voting, members are advised to refer the "FAQ" and "E-Voting user manual" available at www.evoting.nsdl.com

or write an email to evoting@nsdl.co.in. In case of any grievance connected with facility for voting by electronic means members may contact to Ms. Jaini Jain, Company Secretary of the Company

Contact Number: 079-46019796, Email Id: compliance@ifinservices.in. Address: 612, 6th Floor, Shree Balaji Heights, Kokilaben Vyas Marg, Ellisbridge Ahmedabad – 380 009, Gujarat, India.

By order of the Board of Directors For, Interactive Financial Services Limited Jaini Jain

Company Secretary and Compliance Officer

Regd. Office with IBBI: Tower 6/603, Devnandan Heights, Near Podar School, Chandkheda, Ahmedabad-382424 Email ID: ANIL91111@HOTMAIL.COM, LIQ.VISTARMETALS@GMAIL.COM E-AUCTION SALE NOTICE

M/S VISTAR METAL INDUSTRIES PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION)

Liquidator's Address: Office No.3 Dilkap Center, Nr. Safed Pul, Andheri-Kurla

Road, Sakinaka, Andheri (E), Mumbai-400072.

Notice is hereby given to the public in general under the Insolvency and Bankruptcy Code 2016 and regulation thereunder, that the assets stated in Table below, will be sold by E-Auction through the service provider M/s E-Procurement Technologies Limited (Auction Tiger) vi websitehttps://www.ncltauction.auctiontiger.net Date and Time of Auction Thursday, 28th September, 2023between 02:00PM to 4:00 PM

Last Date for Submission of EMD: 25th September, 2023 (5:00 PM) at office address or E-Ma Description Description Reserve Earnest

Price **Money Depos** Sale of Vistar Metal 1. Factory Premises (Land and building, Rs.17.06 **Industries Private** Plant and Machineries) at Gut No. 154 to 1.70 Crore 161 & Gut No. 163 to 165, Village Abitghal Limited in (Abanpada), Wada- Shahapur Road, Tal liquidation on a Wada, Dist. Palghar (land area 90,500 sq. going concern basis along with all 2. Office premises: Coral Classic Co-Opassets including Soc. Commercial Complex, 04th Floor, Office No.40I, 402 & 403 (Total 03 Offices), Road No. 20, Nr. Ambedkar Garden, Chembul (East), Mumbai Office premises admeasuring 1506 sq. ft.

Inspection Date & Time Between 17th September, 2023 and 23th September, 2023

Between 11:00 AM to 4:00 PM

Contact No. +91 9158474920

1.E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS". "AS IS WHAT IS". " WHAT EVER THERE IS BASIS", "NO RECOURSE BASIS" and as per the general terms and conditions of online auction sale through approved service provider M/S E-Procurement Technologies Limited (Auction Tiger).(https://www.ncltauction.auctiontiger.net) 2. The Complete E-Auction process document containing details of the Assets, online e-auction Bid Form

The person to be contacted for inspection is Mr. Saian Singh

3. Eligibility Criteria, General Terms and Conditions of online auction sale, Declaration and Undertaking Form are available on website https://ncltauction.auctiontiger.net. For any quer related to e-auction, contact: : Mr. Praveen Thevar at +91-9722778828, 07968136854/55/5 07968136800, E-mailID:nclt@auctiontiger.net) or Liquidator on his email ANIL91111@HOTMAIL.COM, LIQ.VISTARMETALS@GMAIL.COM The EMD (Refundable) shall be payable by interested bidders through NEFT/RTGS on or before

25th September, 2023 (5:00 PM) in the account of "M/s Vistar Metal Industries Private Limited (In Liquidation)" having Account No 054405013991 with ICICI Bank, Unit No 9 & 10, Saga Tech Plaza, ICICI Bank Ltd. A Wing, Andheri - Kurla Rd, Saki Naka, Mumbai, Maharashtra 400072, IFSCCode ICIC0000544 OR by DD/ Pay order favoring "M/s Vistar Metal Industries Private Limited (In Liquidation)". Sd/- CMA Sunil Kumar Agarwal

Liquidator for M/s Vistar Metal Industries Private Limited(In Liquidation) Founder Director -Quick Resolve Professionals Pvt. Ltd. (IPE)

IP Reg. No.IBBI/IPA-001/IP-P01390/2018-19/12178

Godavari

Avani Sanghavi

Membership No.: A29108

Place: Mumbai

Date:31/08/2023

GODAVARI BIOREFINERIES LIMITED CIN: U67120MH1956PLC009707 Regd. Off.: Somaiya Bhavan, 45/47, M G Road, Fort,

Mumbai - 400001 Website: www.godavaribiorefineries.com,

Email: investors@somaiya.com, Tel.: 022-61702100 NOTICE OF 68" ANNUAL GENERAL MEETING (AGM) Notice is hereby given that the Sixty Seventh (68") Annual General Meeting of the Shareholders of Godavari Biorefineries Limited ("the Company") will be held on

in the Notice dated 29th June, 2023 convening the Annual General Meeting. In compliance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020, 28th September 2020, 31th December 2020, 13th January 2021, 14th December, 2021, 5th May, 2022 and 28th December, 2022 (collectively referred to as "MCA Circulars"), the AGM of the Company will be held through VC/OAVM without the physical presence of the Members at a common venue.

Monday, 18th September, 2023 at 11: 30 a.m (IST) via two-way Video Conferencing

('VC') facility / Other Audio Visual Means ('OAVM') transact the businesses as set out

In compliance with the MCA Circulars, the Company will send the Notice of the 68th AGM along with the weblink for Annual report for FY 2022-23 through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent, Link Intime India Private Limited or Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars. The Notice of AGM and Annua Report 2022-23 will be made available on the website of the Company i.e www.godavaribiorefineries.com and on the website of the National Securities Depository Limited ('NSDL') at https://www.evoting.nsdl.com/. The members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only and their attendance shall be counted for the purpose of determining the quorum under section 103 of the Companies Act, 2013. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of the AGM.

Members whose email IDs are not registered, please follow process mentioned below for registering of email lds:

- In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to rnt.helpdesk@linkintime.co.in.
- 2. In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to respective Depository Participant or by email to rnt.helpdesk@linkintime.co.in.

For Godavari Biorefineries Limited

Place : Mumbai Date: 23rd August, 2023

Samir S. Somaiya **Chairman & Managing Director** DIN - 00295458

WINRO COMMERCIAL (INDIA) LIMITED

CIN: L51226MH1983PLC165499 Regd.Office: 209/210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman Point, Mumbai - 400 021 Telephone: 022-40198600, Fax: 40198650, Email id: winro.investor@gcvl.in

NOTICE OF THE FORTIETH (40TH) ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Fortieth (40") Annual General Meeting ("AGM") of

the Company will be held on Wednesday, 27" day of September, 2023 at 11.30 A.M. via Video Conference / Other Audio Visual Means in compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with to General circular Nos, 14/2020, 17/2020, 20/2020. 02/2021, 20/2021, 21/2021, 3/2022 and 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021, May 5, 2022 and December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HQ/CFD/ CMD2/CIRP/P/2022/62 dated May 13, 2022 & Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the business as set out in the notice convening the AGM ("Notice").

The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23. will be sent only by electronic mode to members whose email addresses are registered with the Company/Depositories Participants ("DP's")/ Registrar and Transfer Agent viz. TSR Consultants Private Limited ("RTA"), in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Regulations. In case members who have not registered their email address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent, TSR Consultants Private Limited at C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai-400 083.

Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 20" September, 2023 to 27" September, 2023 (both days inclusive). The Notice and the Annual Report will also be available on the website of the company at www.winrocommercial.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com. Members can attend and participate in the AGM only through VC/OAVM. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. In case of any queries write an email at evoting@nsdl.co.in or contact NSDL team - Ms. Rimpa Bag at Tel no.: 022 48867000 and 022 24997000 who will also address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write to the Company Secretary at winro.investor@gcvl.in or the registered

The procedure and instructions for joining AGM through VC/OAVM and detailed procedure and instructions for casting votes through remote e-voting or e-voting during the AGM for all Members (including the Members holding shares in physical form/ whose email addresses are not registered with the DPs/Company/RTA) are

Kindly note that pursuant to SEBI Circular no. SEBI/HO/MIRSD/ MIRSD-PoD-1/P/ CIR/2023/37 dated March 16, 2023, It has been made mandatory for shareholders holding shares of the Company in physical form, to furnish PAN, KYC details and Nomination details to the ("Company")/ ("RTA") and if the above details are not furnished by October 01, 2023, the concerned shares shall be frozen by the RTA.

Members are also requested to furnish/update valid PAN to the RTA. In this connection, the following forms as notified by SEBI, can be downloaded from the Company's website at https://www.winrocommercial.com/investor-services.asp Form ISR-1 (Request for registering PAN, KYC details or changes / updation

Form ISR-2(Confirmation of Signature of shareholders by their banker);

Place: Mumbai

Date: 30" August, 2023

Form SH-13 (Nomination form) For Winro Commercial (India) Limited

> Hetal Khalpada Chairman DIN: 00055823

. In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of

Place : Mumbai Date: 24th August, 2023

whatsoever. financialexp.epap.in

नाशिकची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवा - भुसे

नाशिक, दि.३० : शहरातील कायदा सृव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी रात्री उशिरा पोलिस आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. यावेळी शहरातील वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रकरणी आढावा घेतला.

शहरात वैयक्तिक कारणातून वाढत चाललेल्या गुन्हेगारीचा आढावा नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला. गेल्या महिन्याभरात काही घटनांनी डोके वर काढल्याने आज शहरातील सर्व विभागांच्या पोलीस निरीक्षकासह पोलिस आयुक्त तसेच उपायुक्तांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी वाढलेली गुन्हेगारी खून, गाड्यांची तोडफोड याबाबत कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

[POINT]

वन पॉईंट वन सोल्युशन्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क, टी-७६२, टॉवर-७, ६वा मजला, वाशी, नवी मुंबई-४००७०३, महाराष्ट्र, भारतः द्ररः:+९५(२२)६६८७३८००, फॅक्सः:+९५(२२)६६८७३८८९ ई-मेलः investor@1point1.in, वेबसाईट: www.1point1.Ohb, सीआयएन:एल७४९००एमएच२००८पीएलसी१८२८६९

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सहकार मंत्रालयाने त्यांचे परिपत्रकानुसार व कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि सेबं (लिस्टोंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड हिस्चलोजर रिक्कायरमेंटस्) रेच्युलेशन्स २०१५ च्या पुर्ततेनुसार **वन पॉईट वन सोल्युशन्स लिमिटेड**च्या सदस्यांची ५२वी वार्षिक रावंसाधारण समा शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.३०वा. १५व्या वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेत नमूद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकशाव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल.

भाफत संचालित कला आंडल. उपरोक्त परिपज्जेक, कंपनी कायदा २०१३ चे कलम १०१ व १३६ नुसार वित्तीय वर्ष २०२२-२३ करिलाच्या एकत्रित वार्षिक अहवालासह समेत विभावति होणारे नियोजित व्यवसायाची सूचना सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल डिपॉझिटरी सहमामीदार व कंपनीकडे नोंद आहे त्यांचे में ते कि उत्तर सहमामीदार व कंपनीकडे नोंद आहे त्यांचे सांचे हान कंपनीकडे नोंद आहे त्यांचे हान कंपनी आहे. डिमॅट स्वरुपात मागधारणा असणारे आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक संबंधित डिपॉझिटरी सहमामीदारकडे नोंद करावेत जारतिक स्वरुपात मागधारणा असणार्याना विनंती आहे की, त्यांनी द्यांचे धारणा डिमॅटमध्ये करावी/त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक कंपनीचे निबंधक व मागहस्तांतर प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायवेह विभिटेड योच्याकडे सादर करावेत. वितीय वर्ष २०२२-२३ करिता एकत्रित वार्षिक अहवाल तस्त्रेच वार्षिक प्रतार्थन अस्त्री अस्त्रार्थन स्वरुपात स्वर्धन वार्षिक स्वरुपात स्वर्धन वार्षक प्रतार्थन स्वरुपात स्वर्धन स्वरुपात स्वरुपात स्वर्धन स्वरुपात स्वर्धन स्वरुपात स्व

समेची सूचना कंपनीच्या (www.1point1.com) वेबसाईटवर उपलब्ध होईल. मागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, उपरोत्त प्ररिपत्रकानुसार भागधारकांना वार्षिक अहवाल २०२२–२३ व एजीएम सूचनेची वास्तविक प्रत पाठविली जाणार नाही.

न्या सदस्यांनी फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केले आहेत आणि ज्यांनी कंपनीकडे त्यांचा ईमेल पत्ता अपडेट केला नाही

ज्या सदस्याना फाजकर माडम्प्य डोजर हाएण करा आहत आण ज्याना कराना हुए तम पता अपडेट करा नाहा त एपोपची सूचना, वार्षिक अहवात आणि/ किंवा दर्शिती/ओप्ट्रीएम सुविधेद्वार एपोएममध्ये सामील होण्यासाठी लॉगिन तपशी मिळ्यू शकतात, ज्यात ई-मतदानाचा समावेश आहे. **अ)** सदस्याचा फोलिओ क्रमांक, नाव आणि पत्ता नमूद करणाऱ्या स्वाक्षरै केलेल्या विनंती पत्राची प्रत **ब)** पंन कार्डवी स्वयं-साक्षांकित प्रत आणि **क)** स्व-साक्षांकित प्रत पत्ता पुरावा (उदा: आधार, झार्यहेंन लायसन्स, निवडणूक ओक्षण्यन, पात्माटी) सदस्याचे झेनलूरे investors@1point1.in, evoting@nsdl.co.in आणि mt.helpdesk@linkintime.co.in.

नागधारकांगा रिमोटने किंवा एजीएम दरम्यान विद्युत मतदान प्रणालीने एजीएम सूचनेत नमुद विषयावर मत देण्याची संधी आहे रेमोटने किंवा एजीएम दरम्यान डिमेंट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात आणि ज्या भागधारकांचे ईं–मेल नींद नाहीत त्यांना यांच्याकरिता पद्धत १५य्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद आहेत.

राज्यातमा अञ्चल निज्ञ्या वामक्य सरसावारण सन्या सूर्यना गृतुष जाहरा. कंपनी कायदा २०१३ च्या करूम १०८ नुसार कंपनीने विद्युत स्वरूपाने (ई-बोटिंग) मत देण्याकरिता कंपनीने सुविधा दिलेली आहे. ज्याकरिता कंपनीने सेन्द्रल हिर्मोझेटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा मत देण्यासाठी दिलेली आहे. रिमोट ई-बोटिंग प्रक्रिया व सप्रेमधील ई-बोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कार्यरत कंपनी सविद

नाट क्राक्यन से राम्भवाद (सीक्षाणीर्धा६९०) किंवा त्यांच्या गेरहजेरीत क्री. कक्रंद एम. जीति (सीक्षाणीर्धा६९०) किंवा त्यांच्या गेरहजेरीत क्री. कक्रंद एम. जीति (सीक्षाणीर्धा६९०) विंवा कंपनीच्य संचालक मंडळाने नियुक्ती केली आहे. सदस्यांनी ई–वोटिंगकरिता खालील प्रक्रियेचे पालन करावे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि लागू इतर तरतुदीअंतर्गत रिमोट ई-वोटिंग **मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३ रोजी** स.**१०.००वा प्रार**म होईल आणि **गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.०० वा** समाप्त होईल. या ई-वोटिंग काठावयीत प्रु**कुवार, ९५ मर्पटेंबर, २०२३ या नं**द तरसेखेंवा वास्तिविक किंवा डिमेंट स्वरूपता पामाण्याण आरमाण्या सदस्यांना त्यांचे मत् पुकुवार, १५ मर्पटेंबर, २०२३ या नेत्रेनंतर ई-वोटिंगकरिता लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे ई-वोटिंग पघ्दत बंव

नोंद दिनांक **शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३** रोजी सदस्य नोंद पुस्तकात/लामार्थी मालकांच्या पुस्तकात ज्यांची नावे नमुद आहेत अशा व्यक्तींना रिमोट ई-वोटिंग/सभेत मतदानाचा अधिकार असेल. एजीएमनिभित्त **शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३** (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील

त्या व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि निश्चित दिनांक अर्थात

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ रोजी भागधारक म्हणून पात्र ठरले असल्यास त्यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in व

सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनी जर रिमोट ई–वोटिंगने त्यांचे मत दिलेले असेल तर त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहत

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकशाव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत आणि ई-वोटिंगबाबत सविस्तर माहितीकरिता वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेतील टीपचा संदर्भ घ्यावा. ई-वोटिंग प्रक्रियाबाबत कार्ह

ारण श्राच्यन आरुपा आपस्ट तथा. पत्ताः सी-१०१ महिला मजला, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई, ४००८३, महाराष्ट्र, **दूरध्यनी:**+९१-२२–४९१८६२००; **फॅक्स:**+९१–२२–२२ ४९१८६९९५, **ईमेलः** mt.helpdesk@linkintime.co.in, वेबसाइट www.linkintime.co.in वर लिंक इनटाईम ई-व्होटिंग प्रणालीशी संपर्क साधा, ई-मेलः https:/

राष्ट्रणा वनाकर प्राचना (शब्दा) स्वान्यः कृताः २५वा मजला, मेरेशीन पश्चरेकस, ए विंग, मफतलाल मिल कंपाऊंडस, ना.मा. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३. **दूर**:०२२–२३०५८५४२, **ई-मेल**: helpdesk.evoting@cdslindia.com.

पुढील तपशिलाकरिता कंपनीच्या www.1point1.com किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्य www.nseindia.com वेबसाईटला भेट द्यावी

instavote.linkintime.co.in किंवा ०२२-४९१८६००० (विस्तारीत २३४१) वर संपर्क साधा.

एरिज ॲग्रो लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: एरिज हाऊस, प्लॉट क्र.२४, देवनार, गोवंडी (पुर्व), मुंबई-४०००४३.

द्र:: १२२ २५५२ ९०००, ई-मेल: investorrelations@ariesagro.com,

वेबसाईट: www.ariesagro.com सीआयएन: एल९९९९एमएच१९६९पीएलसी०१४४६५

., येथे **सूचना** देण्यात येत आहे की, **एरिज ॲग्रो लिमिटेड**च्या भागधारकांची ५३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)

शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी द.४.३०वा. (भाप्रवे)व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यम

(ओएव्हीएम) द्वारे म्हणजे एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सामान्य आणि विशेष व्यवसायावर

विचारविमर्श करण्याकरिता आयोजित केली जाईल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०१ व १३६ सहवाचिता कंपनी

(व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चा नियम १८ च्या अनुषंगाने ५३व्या एजीएमची सूचना (सदर सूचना) तसेच

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता मंडळाचा अहवाल, परिशिष्ट आणि लेखापरिक्षित वित्तीय अहवाल

(दोन्ही एकमेव व एकत्रित) ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले आहेत.

. कंपनी कायदा, २०१३ च्या लागू असलेल्या तरतुदी सहवाचिता एमसीए आणि सेबी ने जारी केलेली परिपत्रकांचे पालन

वार्षिक अहवालाची प्रत (एजीएमची सूचना समाविष्टीत आहे) कंपनीच्या www.ariesagro.com वेबसाईटवर आणि

आरती कन्सल्टंटस् प्रायव्हेट लिमिटेडच्या www.aarthiconsultants.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. बीएसई

लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइट्सवरून अनुक्रमे www.bseindia.com

आणि www.nseindia.com आणि सीडीएसएल (रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करणारी एजन्सी आणि एजीएम

एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रदान

केलेल्या रिमोट ई-व्होटिंग सुविधेद्वारे सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मते देण्याची सुविधा प्रदान केली जाते. रिमोट ई-

व्होटिंग कालावधी **मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ (स.१०.०० वा. भाप्रवे)** रोजी सुरू होईल आणि <mark>गुरुवार, २८</mark>

सप्टेंबर, २०२३ रोजी (सायं. ५.००वा. भाप्रवे) संपेल. त्यानंतर रिमोट ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल. सभासदाने

ठरावावर एकदा मत दिल्यानंतर, त्याला/तिला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. एजीएम दरम्यान

ई-व्होटिंगची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी आधीच

रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केले गेले नाही, ते या

एजीएम दरम्यान त्यांचा मतदानाचा हक्क बजावू शकतील. सदस्यांचे मतदानाचे अधिकार निश्चित तारखेला म्हणजेच शुक्रवार,

२२ सप्टेंबर, २०२३ रोजी कंपनीच्या पेड अप इक्रिटी भाग भांडवलामधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील, ई

वोटिंगची प्रक्रिया सूचना, सीडीएसएल द्वारे भागधारकांना ईमेल पत्रव्यवहार तसेच सीडीएसएलच्या https:/

www.cdslindia.com/evoting/evotingproc.html वेबसाइटवर उपलब्ध आहे. काही शंका/तक्रारी

असल्यास, सदस्य त्यांच्या शंका/तक्रारी helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल करून सीडीएसएलशी

संपर्क साधू शकतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी

वैनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त कराव

तक्रारी असल्यास भागधारकांनी खालील ठिकाणी संपर्क करावा.

येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल.

सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड

लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लि.

दहशत निर्माण करण्याच्या समाज कंटक आहेत. पालकमंत्र्यांनी दिले तसेच शहरात पोलिसांचे कोंबिंग

देखील पालकमंत्री दादाजी भूसे यांनी दिल्या आहेत. रस्त्यावर पोलिस दिसत नाही ही नागरिकांची तक्रार लक्षात घेवून पोलिसांची गस्त वाढविण्याची सूचना केली आहे. यामुळे येत्या काही दिवसात पोलिसांची विशेष कोंबींग मोहीम हाती घेत कारवाई अजून तीव्र करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सरस्वती कमर्शियल (इंडिया) लिमिटेड सीआयएन: एल५१९०९एमएच१९८३पीएलसी१६६६०५

नोंदणीकृत कार्यालय: २०९/२१०, आर्केडिया बिल्डिंग, २रा मजला, १९५, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दूर.क्र.:०२२-४०१९८६००, फॅक्स:४०१९८६५०, ई-मेल:saraswati.investor@gcvl.in

रजीएम सचनेसह वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी ठेवीदार सहभागीदार (डीपी)/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) अर्थात टीएसआर दाराश कन्सल्टन्स प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंद आहेत त्यांना एमसीए परिपत्रके व सेबी रेग्युलेशन्सनुसार विद्युत म्वरुपात पाठविले आहे. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना विद्युत स्वरुपात भागधारणा असल्यार ठेवीदार सहभागीदारामार्फत ठेवीदाराकडे आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी टीएसआर कन्सल्टन्स प्रायव्हेट लिमिटेड, सी–१०१, १ला मजला २४७ पार्क, लाल बहाद्र शास्त्री मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३ येथे नोंद करावेत.

सदस्य नोंद पुस्तक/भागहस्तांतर पुस्तके <mark>२० सप्टेंबर, २०२३ ते २७ सप्टेंबर, २०२३</mark> (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवले जातील. सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या www.saraswaticommercial.com, स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडची www.bseindia.com वेबसाइट आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध आहे. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित राहता येईल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल. काही प्रश्न असल्यास <u>evoting@nsdl.co.in</u> वर ई-मेल करावा किंवा संपर्क एनएसडीएल टीम **कुमारी रिम्पा बाग**, यांना ०२-४८८६७००० व ०२२-२४९९७००० वर करावा. जे विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत तक्रारींचे निवारण करतील. सदस्यांनी कंपनी सचिवाकडे वर नमुद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात

कृपया लक्षात घ्या की, सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-पीओडी-१/पी/सीआयआर/२०२३/३७ दिनांक १६ मार्च २०२३ नुसार कंपनीचे शेअर्स वास्तविक स्वरूपात धारण करणाऱ्या भागधारकांसाठी पॅन, केवायसी तपशील आणि नामांकन तपशील **(कंपनी)**/ (आरटीए) आणि वरील तपशील **०१ ऑक्टोबर, २०२३** पर्यंत सादर करणे अनिवार्य करण्यात आले

सदस्यांना आरटीएला वैध पॅन सादर/अद्यायावत करण्याची विनंती देखील केली जाते. या संदर्भात

. फॉर्म आयएसआर–१ (पॅन नोंदणी, केवायसी तपशील किंवा त्यातील बदल/अद्यायावत करण्यासार्ठ विनंती)

३. फॉर्म एसएच-१३ (नामांकन फॉर्म)

अवनी संघवी कंपनी सचिव सदस्यत्व क्र.ए२९१०८ PUBLIC NOTICE

MR. PRAKASH HARIDAS SAGAR was he sole owner of Flat No. 702 on 7th Floor, in the building known as 'VRANDAVAN VATIKA CO-OP. HSG. SOC. LTD." situated at Jamnadas Adukia Road, Kandivali (West), Mumbai - 400067. Whereby MR. PRAKASH HARIDAS SAGAR who was divorcee vide Decree of Divorce dated 24th June, 2005 obtained from Family Court Bandra vide Petition No. A-214 of

MR. PRAKASH HARIDAS SAGAR died intestate on 3rd January, 2023 leaving behind (1) MRS. POONAM VINOD DIWAN (Sister). (2) MRS. NEELAM VIJAY GANDHÍ (Sister) & (3) MRS. MALA ANIL KUMAR BHATIA (Sister), as his only remaining legal heirs, successors, representatives of the said Deceased

07/08/2023.

shall be deemed to have waived and/or

Flat No. 702 on 7th Floor admeasuring 663 sq. ft. Carpet Area in the Building known as "VRANDAVAN VATIKA CO-OP. HSG. SOC. LTD." situated at Jamnadas Adukia Road, Kandivali (West), Mumbai - 400067, and constructed on all that piece or parcel of and or ground situate, lying and being at Village : Malad (North), Taluka Borivali, bearing C.T.S. No. 58 (Part) in the registration district of Mumbai city

येथे सूचना देण्यात येत आहे की, मे. शिवराम बिल्डर्स, भागीदारी संस्था (यापुढे विकासक, एक भाग आणि **शांतादेवी बी. भट्ट व तुषार बी. भट्ट**, (खरेदीदार, अन्य भाग) यांच्या दरम्यान खालील अनुसुचीत नमुद जागेबाबत झालेला सन १९७४ मधील मुळ करारनामा **श्री. तुषार बी. भट्ट** यांच्याकडून

जर कोणा व्यक्तीस सदर करारनामा सापडल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना– **एचएन** लिगल, ॲडव्होकेटस्, त्यांचे कार्यालय ३१६, ३रा मजला, रेवा चेंबर्स, प्लॉट क्र.३१, विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, न्यु मरीन लाईन्स, चर्चगेट, मुंबई-४०००२० येथे सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांत कळवावे.

फ्लॅट क्र.३०८, क्षेत्रफळ ६७८ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, ३रा मजला, सी विंग, शिवराम अपार्टमेंटस् म्हणून ज्ञात इमारत, मालाड लालदास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन प्लॉट शहर सर्व्हे क्र.६९३, गाव मालाड, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई उपनगर, रामचंद्र लेन, मालाड (प.), मुंबई-४०००६४.

आज दिनांकीत ३१ ऑगस्ट, २०२३ एचएन लिगल, ॲडव्होकेटस्

विनरो कमर्शियल (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:एल५१२२६एमएच१९८३पीएलसी१६५४९९ नोंदणीकृत कार्यालय: २०९/२१०, आर्केडिया बिल्डिंग, २रा मजला, १९५, नरीमन पॉईंट, मुँबई-४०००२१. दूर.क्र.०२२-४०१९८६००, फॅक्स क्र.०२२-४०१९८६५०, ई-मेल्र:winro.investor@gcvl.in

येथे सूचना देण्यात येत आहे की, विनरो कमर्शियल (इंडिया) लिमिटेडच्या भागधारकांची चाळीसावी (३८वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी द्.२.३०वा. एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या तर्तुदीनुसार सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्र क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/ २०२०, ०२/२०२१, २०/२०२१, २१/२०२१, ३/२०२२ आणि १०/२०२२ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ५ मे, २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे, २०२२ आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/ ४ दि.५ जानेवारी, २०२३ च्या तरतुदीनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य दृकश्राव्य माध्यमाने एजीएमची (सचना) होणार आहे.

एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/ ठेवीदार सहभागीदार (डीपी)/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) अर्थात टीएसआर दाराशॉ कन्सल्टन्स प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंद आहेत त्यांना एमसीए परिपत्रके व सेबी रेग्युलेशन्सनुसार विद्युत स्वरुपात पाठविले आहे. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना विद्युत स्वरुपात भागधारणा असल्यास . ठेवीदार सहभागीदारामार्फत ठेवीदाराकडे आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी टीएसआर कन्सल्टन्स प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, १ला मजला २४७ पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३ येथे नोंद करावेत.

सदस्य नोंद पस्तक/भागहस्तांतर पस्तके २० **सप्टेंबर. २०२३ ते २७ सप्टेंबर. २०२३** (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवले जातील. सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या www.winrocommercial.com, स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडची www.bseindia.com वेबसाइट आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर उपलब्ध आहे. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित राहता येईल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी, ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल. काही प्रश्न असल्यास evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा किंवा संपर्क एनएसडीएल टीम कुमारी रिम्पा बाग, यांना ०२-४८८६७००० व ०२२-२४९९७००० वर करावा. जे विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत तक्रारींचे निवारण करतील. सदस्यांनी कंपनी सचिवाकडे वर नमुद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात किंवा <u>winro.investor@gcvl.in</u> ई-मेलवर कळवावे.

व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया व रिमोट ई–वोटिंग किंवा एजीएममध्ये ई-वोटिंगने मत देण्यासाठी सर्व सदस्यांना (वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे/ज्यांचे ई-मेल डीपी/कंपनी/आरटीएकडे नोंद नाहीत) एजीएम सूचनेत नमृद करण्यात आले आहे.

कृपया लक्षात घ्या की, सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी पीओडी-१/पी/सीआयआर/२०२३/३७ दिनांक १६ मार्च २०२३ नुसार कंपनीचे शेअर्स वास्तविक व्वरूपात धारण करणाऱ्या भागधारकांसाठी पॅन, केवायसी तपशील आणि नामांकन तपशील **(कंपनी)** (आरटीए) आणि वरील तपशील **०१ ऑक्टोबर. २०२३** पर्यंत सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा आरटीएद्वारे संबंधित शेअर्स गोठवले जातील.

सदस्यांना आरटीएला वैध पॅन सादर/अद्यायावत करण्याची विनंती देखील केली जाते. या संदर्भात, सेबीने अधिसूचित केल्यानुसार खालील फॉर्म कंपनीच्या <u>https://</u> <u>www.winrocommercial.com/investor-services.asp</u> या वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकतात

१. फॉर्म आयएसआर-१ (पॅन नोंदणी, केवायसी तपशील किंवा त्यातील बदल/अद्यायावत करण्यासाठी

२. फॉर्म आयएसआर-२ (भागधारकांच्या त्यांच्या बँकरच्या स्वाक्षरीची पष्टी): ३. फॉर्म एसएच-१३ (नामांकन फॉर्म)

विनरो कमर्शियल (इंडिया) लिमिटेडकरिता हेतल खालपदा

दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३ अध्यक्ष डीआयएन:०००५५८२३



गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड सीआयएनः यू६७१२०एमएच१९५६पीएलसी००९७०७ नोंदणीकृत कार्यालय: सोमैया भवन, ४५/४७, एम.जी.रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. वेबसाइट:www.godavaribiorefineries.com,

ई-मेल:investors@somaiya.com, दूर::०२२-६१७०२१००

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) मार्फत ६८व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि रिमोट ई-वोटिंगची माहितीची सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ६८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ११.३**० वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) पामायिक रिकाणी मदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय वार्षिक मर्वमाधारण सभा घेण्याच्या दिनांब १८ मे, २०२२ रोजीच्या सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. सहकार मंत्रालयादारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ०८ एप्रिल २०२०. १३ एप्रिल.)२०, ५ मे, २०२०, २८ सप्टेंबर, २०२०, ३१ डिसेंबर, २०२०, १३ जानेवारी, २०२१ २०२१, ५ मे, २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक) नुसार कंपनीकडून वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवालासह ६८व्या एजीएमची सचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले जातील. एजीएमच्या सुचनेच्या वास्तविक प्रती पाठविण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकाद्वारे खारीज केले आहे. एजीएमची सूचना आणि कंपनीचे वार्षिक अहवाल २०२२–२३ अहवाल कंपनीच्या www.godavaribiorefineries.com वेबसाइटवर आणि नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या https://

www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. रिमोट ई–वोटिंग: कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ (कायदा) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि सर्वसाधारण सभेवरील भारतीय कंपनी सचिव संस्थाद्वारे वितरीत सचिवप्रमाण–२ नुसार कंपनीने एजीएममध्ये विमर्षीत करावयाच्या विषयासंदर्भात एजीएमपुर्वी रिमोट ई–वोटिंग आणि एजीएम दरम्यान मतदानाची सुविधा सदस्यांना उपलब्ध केलेली आहे आणि व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी, एजीएम दरम्यान ई–वोटिंग तसेच रिमोट ई-वोटिंग या उद्देशाकरिता कंपनीने विद्युत स्वरुपाने मतदानाच्या सुविधेसाठी एनएसडीएलची नियुक्ती केली आहे. रिमोट ई-वोटिंगकरिता सविस्तर माहिती एजीएमच्या सूचनेत नमुद आहे. सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी:

- रिमोट ई-वोटिंग स्विधा खालील कालावधी दरम्यान उपलब्ध असेल: रिमोट ई-वोटिंग प्रारंभ शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि रविवार, १७ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. रिमोट ई-वोटिंग पद्धत एनएसडीएलद्वारे बंद केली जाईल आणि सदस्यास सदर तारीख व वेळेनंतर विद्युत स्वरुपाने मत देण्याची मान्यता
- सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३ (नोंद दिनांक) रोजी कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलाच्या त्यांच्या श्रेथमंच्या मामगीवर महस्यांचे मतहान अधिकार अमृतील सूधे हास्यान रिमोर ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आणि सभेत उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही त्यांना सभे दरम्यान त्यांचे अधिकार बजावता येतील. नोंद तारखेला सदस्य नोंद पुस्तकात/लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना एजीएमपुर्वी/ दरम्यान रिमोट ई-वोटिंग सुविधा घेण्याचा अधिकार असेल.
- जर कोणा व्यक्तीने एजीएम विद्युत स्वरुपात एजीएम सूचना वितरणानंतर परंतु नोंद दिनांक अर्थात सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३ रोजी पुर्वी कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झालेला असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.
- ज्या सदस्यांनी एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगद्वारे ठरावावर त्यांचे मत दिले आहे ते एजीएममध्ये मद्रभागी होऊ शकतात त्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंत त्यांना एजीएममध्ये मतदान करण्याचा हक्क मिळणार नाही. -मेलचे नोंदणीकरण: ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की.

एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२२–२३ करिता विद्युत स्वरुपात प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई–मेल नोंदणीकरिता त्यांनी **सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा**. किंवा त्यापुर्वी खाली नमुद वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास कृपया rnt.helpdesk@linkintime.co.in ई-

- मेलमार्फत फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) पाठवावी.
- डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास कृपया rnt.helpdesk@linkintime.co.in च्या ई-मेलमार्फत किंवा संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत्) पाठवावी किंवा संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे पाठवावी.

ई-वोटिंग प्रणालीमधुन ई-मतदान व एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत जर काही प्रश्न, तक्रारी असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअल आणि फ्रिकन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्र.०२२–४८८६७००० व ०२२-२४९९७०० वर संपर्क करावा.

गोदावरी बायोरीफायनरीज लिमिटेडकरिता

समीर एस. सोमैया अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:00२९५४५८

शहराची कायदा सुव्यवस्था कठोर शिक्षा करण्याचे आदेश

गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोरातील आहेत. ऑपरेशन वाढविण्याच्या सूचना

चाळीसावी ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **सरस्वती कमर्शियल (इंडिया) लिमिटेड**च्या भागधारकांची चाळीसावी (३८वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी** <mark>दु.२.३0वा.</mark> एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या -तरतुदीनुसार सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्र क्र.१४/२०२०, १७/ २०२०, २०/२०२०, ०२/२०२१, २०/२०२१, २१/२०२१, ३/२०२२ आणि १०/२०२२ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ५ मे, २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे, २०२२ आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दि.५ जानेवारी, २०२३ च्या तरतुदीनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य टृकश्राव्य माध्यमाने एजीएमची (सूचना) होणार आहे.

केंवा <u>saraswati.investor@gcvl.in</u> ई-मेलवर कळवावे.

व्हीसी /ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया व रिमोट ई–वोटिंग किंवा एजीएममध्ये ई-वोटिंगने मत देण्यासाठी सर्व सदस्यांना (वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे/ज्यांचे ई-मेल डीपी/कंपनी/आरटीएकडे नोंद नाहीत) एजीएम सूचनेत नमुद करण्यात आले आहे.

. आहे. अन्यथा आरटीएद्वारे संबंधित शेअर्स गोठवले जातील.

सेबीने अधिसूचित केल्यानुसार खालील फॉर्म कंपनीच्या <u>https:/</u> www.saraswaticommercial.com/investor-services.asp या वेबसाइटवरू

. फॉर्म आयएसआर-२ (भागधारकांच्या त्यांच्या बँकरच्या स्वाक्षरीची पुष्टी);

सरस्वती कमर्शियल (इंडिया) लिमिटेडकरित

ठिकाण: मंबर्ड दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३

पितेश सोनाव

कंपनी सचिव व सक्षम अधिक

नोंदणीकृत कार्यालय: राधिका, २रा मजला, लॉ गार्डन रोड, नवरंगपूरा, अहमदाबाद, गुजरात-३८०००९. मुख्य कार्यालय: १ला मजला, विल्सन हाऊस, जुना नागरदास रोड, आंबोली सबवेजवळ, अंधेरी (पु.), मुंबई-४०००६९ आणि महाराष्ट्रातील विविध शाखा

सरफायसी कायदा २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

तुम्ही, खाली नमूद केलेले कर्जदार, सहकर्जदार व जामिनदार यांना तुमचे स्थावर मालमता तारणद्वारे (प्रतिभूती) **एचडीबी फायनाशियल सर्विसेस लिमिटेड**कडू-कर्ज सुविधा उपलब्ध झालेली होती. तुम्ही तुमचे वित्तीय खाते नियमित केलेले नाही आणि पुनर्भारणा करण्यात कसूर केलेली आहे. तुम्ही कसूर केल्यानुसा तुमचे ऋण खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेट मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सदर रकमेचो भरणा करण्याकरिता प्रतिभूती संदर्भात निष्पादित प्रतिभूत व्याजासह सद कर्ज उपलब्ध झाले होते. थकबाकी देयकाचे वसूलीकरिता **एचडीबी**कडे अधिकार आहेत, त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनास्शियर ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२)(कायदा) अन्वये **मागणी सूचना** वितरित केली. त्यातील घटक कायद्याच्य कलम १३(२) नुसार तसेच सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१) नुसार प्रसिष्ट करण्यात आलेले आहे आणि तुमच्या वर पर्यार्थ सेवा म्हणून बजावण्यात आली आहे. कर्जदार, सहकर्जदार, जामिनदार, प्रतिभूती, थकबाकी देय, मागणी सूचना जी कलम १३(२) अन्वये पाठविली आहे आणि त्या अंतर्गत दावा असलेल्या रकमेचा तपशिल खालीलप्रमाणे:

- २) कर्जदार व सह-कर्जदार व जामिनदार: २. विनायक एन्टरप्रायझोस, पत्ता: दुकान क्र.८, साराब मेन्शन, ससुन डॉक सावंत मार्ग, कुलाबा, मुंबई ४००००५, महाराष्ट्र **आणि दुसरा पत्ता:** फ्लॅट क्र.५, २रा मजला, आशिष इमारत, अनुसुया कोहौसोलि., प्लॉट क्र.३३५, बेल्लासिस रोड. ताडदेव. मुंब सेन्ट्रल, मुंबई-४०००३४. **२. राजु मुल्तानी, पत्ता:** आशिष इमारत, खोली क्र.५, २रा मजला, बेल्लासिस रोड, ताडदेव, मुंबई-४०००३४, महाराष्ट्र. **३. सोनि**य आर. मुल्तानी, पत्ता: आशिष इमारत, खोली क्र.५, २रा मजला, बेह्यासिस रोड, ताडदेव, मुंबई-४०००३४, महाराष्ट्र. ४. लक्ष्मी मुल्तानी, पत्ता: आशिष इमारत, खोली क्र.५, २रा मजला, बेह्यासिस रोड, ताडदेव, मुंबई-४०००३४, महाराष्ट्र. २) ऋण खाते क्र.: २२७३०७९. ३) ऋण रक्कम: ठ.९५,००,०००/-(रुपये पंच्याणणव लाख फक्त). ४) प्रतिभूतीचे मालमतेचे तपशिल तारण मालमत्ता: मालमतेचे तपशील-१: फ्लॅट क्र.५, क्षेत्रफळ ४८० चौ.फ. कार्पेट क्षेत्र तत्सम ४४.६१ चौ.मी., २रा मजला, आशिष इमारत, अनसुया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, जुना सर्व्हे क्र.१०५ आणि नवीन सर्व्हे क्र.३/७०७१, ३३५, जे, बोमन बेहराम् मार्ग, ताडदेव सर्कलजवळ, बेल्लासिस रोड, मुंबई-४०००३४ वेथील जागेचे सर्व भाग व खंड आणि **चतुसिमा**: उत्तर: बेल्लासिस रोड; **दक्षिण:** भरुचा रोड; **पुर्व:** रॉयल इमारत; **पश्चिम:** ताडदेव सर्कल. ५) मागणी सूचना दिनांक: १६.०८.२०२३. ६) देव रक्कमः १९.०.२०२३ रोजी देय **रु.७०,५०,१२७/– (रुपये सत्तर लाख पन्नास हजार एकशे सत्तावीस फक्त)** तसेच रक्कम जमा होईपर्यंत वसुली प्रक्रियेत आलेला खर्च तसेच वार्षिक लागु पुढील व्याज.
- ?) कर्जदार व सह-कर्जदार व जामिनदार: ?. पद्मावती गोल्ड, पत्ता: साई दीप पॅलेस ब्लॉक क्र.ए-९९३/१९८५, दुकान क्र.४, कैलाश कॉलनी, उल्हासनगर ४२१००५, उल्हासनगर–४२१००५, महाराष्ट्र, **आणि दसरा पत्ता:** फ्लॅट क्र.२०५, २रा मजला, अल्टास इमारत, रिलायन्स रेसिडेन्सी, शिव मंदिर रोड, अंबरनाध पुर्व, अंबरनाथ-४२१५०१, **२. प्रविण घेवरचंद जैन, पत्ता:** साई दीप पॅलेस ब्लॉक क्र.ए-९९३/१९८५, दुकान क्र.४, कैलाश कॉलनी, उल्हासनगर-४२१००५ . उल्हासनगर-४२१००५, महाराष्ट्र, **३. लता प्रविण जैन, पत्ता:** फ्लॅट क्र.२०५, २रा मजला, अल्टास इमारत, रिलायन्स रेसिडेन्सी, शिव मंदिर रोड, अंबरना पुर्व, अंबरनाथ-४२१५०१. २) ऋण खाते क्र.: १३५०७११४. ३) ऋण रक्कम: रु.२४,७५,०००/– (रुपये चोवीस लाख पंच्याहत्तर हजार फक्त). ४) प्रतिभृतीचे ुव, जनराजि हरिने प्रतिक्रिक तरण मानमत्ता: मानमत्ते तपशीक एवंट क्र.२००५ (क्षेत्रफळ दश ची.फू. कार्पेट क्षेत्र), रा मजला, अल्टास इमारत स्थान तात्र वि अल्टास को –ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी म्हणून ज्ञात रिलायन्स रेसिडेन्सी, सर्व्हें क्र.५८, हिस्सा क्र.१(ए), जुना शिव मंदिरजवळ, गाव पाला, अंबरनाथ पुर्व, ठाणे-४२१५०१ येथील जागेचे सर्व भाग व खंड **चतुसिमा: उत्तर:** उत्हास रिवर रोड; दक्षिण: मोकळी जागा; **पुर्व:** शिव दर्शन; पश्चिम: फोर्च्युन ५) मागणी सूचना दिनांक: १६.०८.२०२३. ६) देव रक्कम: ११.०८.२०२३ रोजी देव रु.२१.८_०८३८/ – (रुपये एकवीस लाख अठ्ठ्याऍशी हजार आठर अडतीस फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्यंत वसुली प्रक्रियेत आलेला खर्च तसेच वार्षिक लागु पुढील व्याज.
- १. तुम्ही कर्जदार व सहकर्जदार/जामिनदार यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सुचनेपासून ६० दिवसात वर नमुद संपूर्ण रक्कम तसेच पुढील व्याज जम ज्यवे अन्यथा खालील स्वाक्षरीकर्ताद्वारे नमूद प्रतिभूतींवर कायद्यान्वये आवश्यक ती कारवाई करतील. कृपया नोंद असावी की, सरफायसी १३(१३) नुसार तुम्हाला आमच्या अनुमतीशिवाय वर संदर्भीत प्रतिभूतीची विक्री किंवा हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येत आहे.

२. तारणकर्त्यांना एचडीबीएफएसच्या परवानगीशिवाय विक्री, भाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स किंवा अन्य इतर प्रकारे वर संदर्भीत प्रतिभूती हस्तांतरण करण्यापासू रोखण्यात येत आहे. ३. कोणतेही प्रश्न किंवा तजवीजीसाठी कृपया संपर्कः श्री. अ**जय मोरे, मोबा: ०९८२०५२९७२७, प्राधिकृत अधिकारी–श्री. मंगेश खंडाई**त मो**बा.: ८३०८७७७०१४,** एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड.

ठेकाण: मुंबई, दिनांक: ३१.०८.२०२३

HDB FINANCIAL SERVICES

एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: राधिका, २रा मजला, लॉ गार्डन रोड, नवरंगपूरा, अहमदाबाद, गुजरात-३८०००९ क्षेत्रिय **कार्या:** १ला मजला, विल्सन हाऊस, जुना नागरदास मार्ग, आंबोली सबवेजवळ, अंधेरी (पु.), मुंबई-४०००६९ आणि महाराष्ट्रातील विविध शाखा

ताबा सूचना न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमूद प्रमाणे मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर सूचनेत नमूद रक्कम तसेच वास्तविक जमा करण्याच्या तारखेपर्यंत प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार/सहकर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार/सहकर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्य कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** खाली नमुद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेस कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड**कडे सूचनेत

अ. १. कर्जदार, सहकर्जदार/जामिनदारांचे नाव व पत्ता, २. कर्ज खाते क्रमांक, ३. मान्य कर्ज रक्कम, ४. प्रतिभूतीचे तपशील, ५ मागणी सूचना दिनांक, ६. दावा रक्कम (रु.), ७. ताबा दिनांक

थकबाकी रक्कम, मागणी सूचना, त्याअंतर्गत दावा केलेली रक्कम, ताबा दिनांक याचे तपशिल खाली देण्यात आले आहे.

नमूद रक्कम तसेच त्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करावी. कर्जदार, सहकर्जदार व जामिनदार, अनुसूचीत मालमत्त

कर्जदार. सहकर्जदार/जामिनदारांचे नाव व पत्ता: १) मे. यशवंत डेरी फार्म, महाराष्ट्र दुध उत्पादक मंडळ, पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे-४०११०७. **दुसरा पत्ता:** फ्लॅट क्र.१००१, बी विंग, श्री दर्शन को-ऑप.हौ.सो.लि., प्लॉट क्र.१५, वर्सोवा, अंधेरी (प.)-४०००५३ दुसरा पत्ता: सी-२०५/सी-२०६, गोराई शिव शंभो कोहौसोलि., सी विंग, गोराई-३, प्लॉट ६, आरएससी २, म्हाडा लेआऊट, बोरिवली गोराई क्र.३, मुंबई-४०००९२. २) निलेश सुधाकर सामंत, ३) समिधा नितीन सामंत, ४) नितीन सुधाकर सामंत, अ.क्र.२,३ व ४ चा पत्ता: सी-२०६, गोराई शिव शंभो कोहौसोलि., सी विंग, गोराई-३, प्लॉट ६, आरएससी २, म्हाडा लेआऊट, बोरिवली गोराई क्र.३, मुंबई-४०००९२. २) ऋण खाते क्र.: ९१६६७७, ३) ऋण रक्कम: रु.२,२४,१०,७२५/- (रुपये दोन कोटी चोवीस लाख दहा हजार सातशे . पंचवीस फक्त). ४**) प्रतिभृतीचे मालमत्तेचे तपशिल तारण मालमत्ता १ :** फ्लॅट क्र.१००१, बी विंग, क्षेत्रफळ ८९७.९३ चौ.फ्., वर्सोवा श्री दर्शन को-ऑप.हौ.सो.लि., प्लॉट क्र.१५, एस.व्ही.पी. नगर, वर्सोवा, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. मालमत्ता क्षेत्रफळ ८९७.९३ चौ.फू. आणि **चतुसिमा: उत्तरेस:** आतील रस्ता; **दक्षिणेस:** व्हिनस झमरत; **पुर्वेस:** वर्सोवा टेलिफोन एक्सचेंज; **पश्चिमेस:** गॉड ॲव्हेन्यु.

मालमत्ता २ : फ्लॅट क्र.सी-२०५, २रा मजला, सी विंग, क्षेत्रफळ ५५.७४ चौ.मी., गोराई शिव शंभो को-ऑप.हौ.सो.लि., प्लॉट क्र.६ आरएससी २ व ३, गोराई क्र.३, म्हाडा स्किम, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२. मालमत्ता क्षेत्रफळ ५५.७४ चौ.मी. आणि **चतुसिमा**: उत्तरेस: आतील रस्ता; दक्षिणेस: गोराई बस डेपो; पुर्वेस: मंगलमुर्ती इमारत; पश्चिमेस: निवासी इमारत.

मालमत्ता ३: फ्लॅट क्र.सी-२०६, २रा मजला, सी विंग, क्षेत्रफळ ५०.१६ चौ.मी., गोराई शिव शंभो को-ऑप.हौ.सो.लि., प्लॉट क्र.६ आरएससी २ व ३, गोराई क्र.३, म्हाडा स्किम, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२. मालमत्ता क्षेत्रफळ ५०.१६ चौ.मी. आणि **चतुसिमा**: उत्तरेस: आतील रस्ता; दक्षिणेस: गोराई बस डेपो; पूर्वेस: मंगलमुर्ती इमारत; पश्चिमेस: निवासी इमारत. ५) मागणी सूचना दिनांक: ०६.०६.२०२३, **६) देय रक्कम :** ०६.०६.२०२३ रोजी देय रु.५,५९,५७,६५३.४९ (रुपये पाच कोटी एकोणसाठ लाख सत्तावन्न हजार सहाशे त्रेपन्न आणि पैसे एकोणपन्नास फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्यंत वसुली प्रक्रियेत आलेला खर्च तसेच वार्षिक लागु पृढील व्याज. ७) **ताब**

१) कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभृत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायदाच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतुद आहे. २) काही प्रश्न, आक्षेप व तजवीजीकरिता कृपया संपर्कः **कुमारी मिताली अद्किया, मोबा.: ९९८७९१११८०, <u>कुमारी तेजस्वीनी</u>** हर्षा, मोा.:९६१९७०९१०९ आणि श्री. अजर मोरे, मोबा.:९८२०५२१७२७, क्षेत्र संकलन व्यवस्थापक, एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड, ला मजला, विल्सन हाऊस, जुना नागरदास रोड, आंबोली सबवेजवळ, अंधेरी पुर्व-४०००६९.

नाव : श्री. राकेश दळवी पद: वरिष्ठ व्यवस्थापक

ठिकाण: मंबर्ड

दिनांक: ३० ऑगस्ट, २०२३

१) वार्षिक सर्वसाधारण सभा:

करण्यासंदर्भात एजीएम व्हीसी/ओएव्हीएम द्वारे बोलावली जात आहे

दरम्यान ई-बोटिंग प्रणाली) म्हणजे www.evotingindia.com.

२) विद्युत स्वरुपाने मतदान (रिमोट ई-वोटिंग):

पत्ता: ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३.

ई-मेल: helpdesk.evoting@cdslindia.com

जबाबदार व्यक्तीचे तपशील खालीलप्रमाणे आहेत

या सूचनेमध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांसाठी ई-वोटिंगसाठी लॉगिन क्रेडेन्शियल मिळविण्यासाठी ज्या शेअरहोल्डर्सचे ईमेल पत्ते डिपॉझिटरीमध्ये नोंदणीकृत नाहीत त्यांच्यासाठी प्रक्रिया:

- र. **वास्तविक भागधारकांसाठी:** कपया आवश्यक तपशील जसे की फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन केलेली पत (पढे आणि मागे), पॅन (पॅन कार्डची स्वयं प्रमाणित स्कॅन केलेली पत), आधार (आधार कार्डची स्वत: प्रमाणित स्कॅन केलेली प्रत) investorrelations@ariesagro.com किंवा info@aarthiconsultants.com (कंपनी/आरटीए ईमेल आयडी) ईमेलद्वारे प्रदान करावे.
- डीमॅट भागधारकांसाठी: ठेवीदार सहभागीदाराकडे तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक कृपया अद्यायावत करावे.
- कंपनी/आरटीए सीडीएसएलशी समन्वय साधेल आणि भागधारकांना लॉगिन क्रेडेन्शियल प्रदान करेल. सभासदांना एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मिळावी आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता यावे यासाठी कंपनीने एमसीए परिपत्रकांनुसार ई-मेल पत्त्यांच्या नोंदणीसाठी आरती कन्सल्टर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत विशेष व्यवस्था केली आहे. ज्या पात्र सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता आरती कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेडला सादर केला नाही, त्यांनी आरटीए ला त्यांचा ई-मेल पत्ता info@aarthiconsultants.com या ईमेल आयडीवर, शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी, सायं.५:00 वा. (भाप्रवे) किंवा त्यापूर्वी प्रदान करणे आवश्यक आहे. ज्याच्या अनुषंगाने, कोणत्याही सदस्याला सदस्याने प्रदान केलेल्या ई-मेल पत्त्यावर वित्तीय वर्ष २०२२-२०२३ करिताचा वार्षिक अहवाल प्राप्त होऊ

शकतो आणि लॉगिन आयडी आणि पासवर्डसह रिमोट ई-व्होटिंगची प्रक्रियेसह. एजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि कट ऑफ तारखेला म्हणजेच <mark>२२ सप्टेंबर, २०२३</mark> रोजी शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेणारी आणि कंपनीची सदस्य बनणारी कोणतीही व्यक्ती aries@aarthiconsultants.com आणि investorrelations@ariesagro.com येथे विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर एखादी व्यक्ती ई-मतदानासाठी सीडीएसएलमध्ये आधीच नोंदणीकृत असेल तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदानाकरिता वापरला जाऊ शकतो.

कायद्याच्या तरतुदींनुसार, सभासद उपस्थित राहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी पात्र असलेल्या सदस्याल त्याच्या/तिच्या वतीने आणि प्रॉक्सीच्या वतीने मतदान करण्यासाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याचा अधिकार आहे. ही वार्षिक सभा व्हीसी/ओएव्हीएमद्वारे आयोजित केली जात असल्याने, सदस्यांची शारीरिक उपस्थितीची आवश्यकता वितरीत करण्यात आली आहे. त्यानुसार, सभासदांकडून प्रॉक्सी नियुक्त करण्याची सुविधा या एजीएमसाठी उपलब्ध होणार नाही आणि म्हणूनच, प्रॉक्सी फॉर्म, उपस्थिती पावती आणि एजीएमचा मार्ग नकाणा कधीही उपलब्ध नाही.

लाभांश संबंधित माहिती एजीएममधील सदस्यांच्या मान्यतेच्या अधीन राहुन, २० **ऑक्टोबर**, २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी, ज्या सदस्यांची नावे कंपनीच्या सदस्य नोंद पटावर नोंद तारखेनुसार म्हणजेच २२ सप्टेंबर, २०२३ रोजी दिसतील अशा सदस्यांना लाभांश दिला जाईल. ज्या सदस्यांची नावे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड यांनी त्या तारखेपर्यंत फायदेशीर मालक म्हणून सादर केली आहेत अशा सदस्यांना डीमटेरियलाइज्ड स्वरूपात असलेले शेअर्स. ज्या सभासदांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले आहेत त्यांना लाभांशाचे पेमेंट इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाईल. ज्या सदस्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर लाभांश वॉरंट/डिमांड डाफ्ट पाठवले जातील.

वित्त कायदा २०२० नुसार, लाभांश उत्पन्न भागधारकांच्या हातात करपात्र आहे. १ एप्रिल, २०२० आणि कंपनीने विहित दरांवर भागधारकांना दिलेल्या लाभांशातून स्रोतावर कर कपात करणे आवश्यक आहे. टीडीएस बद्दल तपशील कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्थात https://ariesagro.com/wp-content/uploads/2023/08/Notice-Dividend-TDS.pdf.

> सही/-कैसर पी. अन्सारी

एरिज ॲग्रो लिमिटेडकरिता

कंपनी सचिव व मुख्य विधी अधिकारी

आणि अनुपालन अधिकारी

ठिकाण: मंबर्ड. दिनांक: ३१.०८.२०२३

सही/- एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडकरिता - प्राधिकृत अधिकारी

ठिकाण : मुंबई दिनांक: २४ ऑगस्ट, २०२३

चाळीसावी ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

(1) MRS. POONAM VINOD DIWAN. (2) MRS. NEELAM VIJAY GANDHI & (3) MRS. MALA ANIL KUMAR BHATIÁ each has acquired 1/3rd undivided shares, right, title and interest in respect of the said Flat by making registered Declaration Cum Indemnity dated 7th day of August, 2023 which was duly registered with the concerned Sub-Registrar of assurances under serial No. BRL 6 - 16523 - 2023 dated

Notice is hereby given to all the concerned to lodge their claim if any by way of pending litigation, lease, license, lien, inheritance, share, sale exchange, mortgage, gift, attachment, agreement, possession, title, hypothecation, surrender of rights, encumbrances or by virtue of any testamentary or nontestamentary document/s or by virtue of succession, adoption, any suit, dispute, decree, order, injunction, restriction, covenants, statutory order, notice/award, notification howsoever or otherwise or any interest on the said Flat mentioned above within 7 (Seven) days in writing to MR. KARAN P. GANDHI at Office No. 102 on 1st Floor, "Ashiana Building", Shantilal Mody Road, Kandivali (West), Mumbai – 400067, rom the publication of this notice failing which it shall be presumed that no adverse title, claim or demand of any nature whatsoever exists in respect of the above said Flat and the claims if any,

SCHEDULE OF THE PROPERTY and Mumbai suburban district.

Date: 31.08.2023 (KARAN P. GANDHI) Advocate High Court

सही / - एचडीबीएफएसकरि